

कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती
योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती
योजनेच्या प्रयोजनासाठी तात्पुरती सेवा देखील
विचारात घेणेबाबत

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: मप्रन्या -२०१२ / प्र.क्र. ६९ / २०१२/सेवा- ३

खो.क्र.३३५ (विस्तार), तिसरा मजला, मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई - ४०० ०३२.

तारीख : ७ ऑक्टोबर, २०१६.

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक : सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-१०.९५/प्र.क्र. १/९५/बारा, दिनांक ८ जून १९९५.
- २) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, क्र.वेतन ११९९/प्र.क्र.२/९९/सेवा-३, दिनांक २० जूलै, २००१.
- ३) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, क्र.वेतन ११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दिनांक १ एप्रिल, २०१०.
- ४) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, क्र.वेतन ११०९/प्र.क्र.४१/सेवा-३, दिनांक ५ जुलै, २०१०.
- ५) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग, क्र.वेतन ११११/प्र.क्र.८/सेवा-३, दिनांक १ जुलै, २०११
- ६) मा.सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्र. १४०७०/२०१२; CC १७९२७-१७९३०/२०१२ मधील दिनांक २८.९.२०१२ रोजीचे आदेश

प्रस्तावना -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील मंत्रालय तसेच बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या कार्यालयातील लिपिक वर्गीय, लघुलेखक संवर्गातील तसेच अन्य तत्सम संवर्गातील पदावर तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या शिफारशीशिवाय नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या सामाईक आदेशाद्वारे आदेशाच्या दिनांकापासून नियमित झाल्या असल्यातरी त्यांच्या नियमित सेवेची १२ वर्षांची गणना करताना संबंधितांची तात्पुरती अखंडीत सेवा देखील नियमित सेवेस जोडून त्यांच्या १२ वर्षांच्या नियमित सेवेची गणना करावी किंवा कसे? त्याशिवाय आयोग पुरस्कृत उमेदवार म्हणून उपरोक्त पदावर नियमितरित्या नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती पदोन्नती मिळाल्यानंतर झालेली पदोन्नतीच्या पदावरील तात्पुरती अखंडीत सेवादेखील १२ वर्षांच्या नियमित सेवेची गणना करताना विचारात घ्यावी किंवा कसे ? याबाबतचा प्रस्ताव काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रकरणी सर्वकष विचार करुन पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील मंत्रालयातील तसेच बृहन्मुंबईतील राज्य शासकीय कार्यालयात लिपिकवर्गीय संवर्ग तसेच अन्य संवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अपुरस्कृत उमेदवार म्हणून नियुक्त झालेल्या व सामान्य प्रशासन विभागाच्या विविध शासन आदेशान्वये दिनांक ३१.३.१९९९ पर्यंत सेवा नियमित केलेल्या कर्मचाऱ्यांची, सेवा नियमित झाल्याच्या दिनांकापूर्वीची, तात्पुरती अखंडीत सेवा, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुरस्कृत उमेदवार म्हणून मंत्रालय तसेच बृहन्मुंबईतील राज्य शासकीय कार्यालयात लिपिक संवर्गात अथवा अन्य तत्सम संवर्गात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याची पदोन्नतीच्या कोट्यातील तात्पुरत्या पदोन्नतीची अखंडीत सेवा देखील कालबद्ध पदोन्नती/ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना/ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रयोजनासाठी १२ वर्षांच्या नियमित सेवेची गणना करताना विचारात घेण्यात यावी. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून संबंधित योजनेबाबतच्या अन्य अटींची पूर्तता झाल्यानंतर त्यांना अनुज्ञेय योजनेंतर्गत यथास्थिती कालबद्ध पदोन्नती/ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना/ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला / दुसरा लाभ मंजूर करण्यात यावा.

संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरणारा पहिला लाभ हा त्यांनी यापूर्वी घेतलेल्या पहिल्या लाभाच्या रकमेशी समायोजित करून (Readjust) संबंधितास फरकाची रक्कम अनुज्ञेय ठरेल, तसेच पहिला लाभ मंजूरीच्या तारखेपासून १२ वर्षांची सलग सेवा पूर्ण झाल्यानंतर आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर संबंधितास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मंजूर करता येईल. तथापि या ही ठिकाणी ज्यांना दुसरा लाभ यापूर्वीच मिळालेला आहे, त्यांचा सदर लाभाची रक्कम सुधारित दुसऱ्या लाभाशी समायोजित करून (Readjust) संबंधितास फरकाची रक्कम अनुज्ञेय ठरेल तसेच अशा प्रकारे सुधारित दराने लाभ मंजूर झाल्यानंतर, निवृत्तीवेतन धारकाच्या/ नजीकच्या काळात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन, उपदान, रजा रोखीकरण यांच्या रकमांची पुन्हा परिगणना करून त्यांना सुधारित दराने निवृत्तीवेतन विषयक लाभ मंजूर करण्यात यावेत.

संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या तात्पुरत्या सेवेचा लाभ फक्त अकार्यात्मक वेतनेश्रणीच्या प्रयोजनासाठी अनुज्ञेय राहील.

हे आदेश मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुमती याचिका क्र.१४०७०/२०१२; CC १७९२७-१७९३०/२०१२ (याचिका क्र.९९६२/२०१० मधील ६.२.२०१२ च्या आदेशाविरुद्ध) मध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेले दिनांक २८.९.२०१२ रोजीचे आदेश तसेच याचिका क्र.९०५१/२०१३ व इतर संलग्न याचिकांमध्ये मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक २८.४.२०१६ रोजी दिलेले आदेश, तसेच विधी व न्याय विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.५३४-२०१६/ई, दिनांक ४.७.२०१६ अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१००७१६४८०७६७०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्री.दे.लॉडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानमंडळ, मुंबई
४. सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,
५. सर्व मंत्रालयीन विभाग,
६. सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई

यांना विनंती करण्यात येते कि, या शासन निर्णयाच्या दिनांकास संबंधित कर्मचारी हा ज्या मंत्रालयीन विभागात/ ज्या बृहन्मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदावर कार्यरत आहे त्याच मंत्रालयीन विभागांनी/ बृहन्मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयांनी संबंधित कर्मचाऱ्यास या शासन निर्णयास अनुसरून प्रकरणपरत्वे कालबद्ध पदोन्नती/ सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना/ सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूरीची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात.

७. सचिव, मा.सभापती, विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
८. सचिव, मा.अध्यक्ष, विधानसभा, विधानमंडळ, मुंबई
९. *प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा) मुंबई,
१०. *प्रबंधक, उच्च न्यायालय, (अपील शाखा), मुंबई,
११. *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१२. *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
१३. *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१४. *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई/नागपूर/औरंगाबाद.
१५. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
१६. आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
१७. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, १ला मजला, मंत्रालयासमोर, मुंबई -३२

१८. सर्व विभागीय आयुक्त,
१९. सर्व जिल्हाधिकारी,
२०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
२१. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे,
२२. महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
२३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
२४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,
२५. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
२६. सिनियर रिसर्च ऑफिसर, पे-रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय, (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,
२७. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
२८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२९. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,
३०. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई.
३१. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
३२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
३३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
३४. लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई / नागपूर / पुणे/ औरंगाबाद
३५. संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई,
३६. *विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
३७. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
३८. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १
३९. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २०
४०. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४
४१. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३
४२. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५
४३. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१
४४. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८
४५. वित्त विभागातील सर्व कार्यासने,
४६. निवड नस्ती, कार्यासन सेवा-३.

*पत्राद्वारे.